Patel

ईमेल आयडी : arnoldholding9@gmail.com संकेतस्थळ : www.arnoldholdings.in

मंडळाच्या सभेची सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ च्या तरतुदींनुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्य तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेण्यासाठी, मान्य आणि पटलावर घेण्यासाठी बी-२०८, रामजी हाऊस, ३० जांभळवाडी. जेएसएस. रोड. मंबई-४०० ००२ येथे शुक्रवार, फेब्रुवारी १२, २०२१ रोजी सायं. ४.०० वा . कंपनीच्या संचालक मंडळाची सभा घेण्यात येणार आहे सदर माहिती कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.arnoldholdings.in</u> वर आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट <u>www.bseindia.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे. अर्नोल्ड होल्डिंग्ज लि.

दिनांक : ०४.०२.२०२१ सत्वाना तोडी ठिकाण : मुंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ऑलीम्पिआ इंडस्ट्रिज लिमिटे सीआयएन : L52100MH1987PLC045248

नोंदणीकृत कार्यालय: सी-२०५, सिंथोफाईन इंडस्टियल इस्टेट. विरवानी इंडस्टियल इस्टेटच्या मागे, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३.

दूर. क्र. : ०२२-४२१३ ८३३३ ईमेल : info@olympiaindustriesltd.com वेबसाईट : www.olympiaindustriesltd.com सूचना

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ आणि ३३ सहवाचता विनियमन ४७ अनुसार याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष अहवालांवर इतर बाबींसह विचारविजीपय करणे व त्यांजा प्रान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शनिवार. १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येत आहे.

सूचना कंपनीची www.olympiaindustriesltd.com वर व स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वरं **ऑलीम्पिआ इंडस्ट्रिज लिमिटेड**करित राधिका झारोल कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण : मुंबई दिनांक: ४ फेब्रुवारी, २०२१ भागधारकांना महत्त्वपूर्ण विनंती :

१. कंपनी, डीपी व आरॲन्ड टी एजंट समवेत त्यां ई-मेल आयडी रजिस्टर/अपडेट करावे.

२. तुमचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात अजून केलं नसल्यास डिमटेरिअलाईज्ड करावे. पॅनकार्ड आणि बँक तपशिल सह आरॲन्डर्ट एजंट यांच्यासह तमचा नवीन संपर्क पत्ता अपडेट

अधिक तपशिलासार्ठ करावा. http://olympiaindustriesItd.com/img investor-relations/important-notice.pdf . जुन्या शेअर्स संबंधात नवीन शेअर्स प्राप्त झाल्यास आर ॲन्ड टी एजन्ट यांच्याशी संपर्क साधावा.

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS 3 3

www.freepressjournal.in

जाहीर सूचना

वाटाघाटी नुसार **कृपया सूचना घ्यावी की,** श्री. कुमार उमाजी काळे, कलवा, ठाणे चे राहणार यांनी लिखीत अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेले आणि २८. नसबिट रोड, माझगाव, मुंबई-४०० ०१० येथील न्यू माझगाव को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे पहिल्या मजल्यावर कार्यालय परिसर क्र. २१ मध्ये त्याचे हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंधासह एकत्रित न्यू माझगाव को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे त्याचे ५ शेअर्स विक्रीकरिता सहमती दिली आहे. कोणत्याही व्यक्तीस सदर शेअर्स आणि कार्यालय परिसरावर किंवा मध्ये कोणताही हक्क, मालकी हक्क, दावा किंवा हितसंबंध असल्यास, विक्री, अदलाबदल, गहाण, वारसा, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, पोटगी, विश्वस्त, लिव्ह ॲन्ड लायसंन्स, करारपत्र, व्यवस्था किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय २रा मजला. राजाबहादः मॅन्शियन, २८, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मंबई-४०० ०२३ येथे दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास आमचे अशील जे असे दावा किंवा आक्षेप सोड्न दिल्याचे आणि त्यागल्याचे मानले आहे ते विचारात न घेता सदर शेअर्स आणि कार्यालय परिसराचे खरेदीकरिता व्यवहराचा

समावेश करतील वर उल्लेखित परिशिष्ट:

हमीचे मंबई जिल्ह्याचे उप प्रबंधकांच्या न्यायाधिकरणातील आणि माझगावचा धारक सी. एस. क्र. ३७०, ३७१ जिमनीचे प्लॉटवर असलेले वसलेली २८, नेस्बीट रोड, माझगाव, मंबई-४०० ०१० यथील न्य माझगाव को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशी ज्ञात इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर स्थित मोजमापित २३२.२८ चौ. फू. कमर्शियल प्रिमायसेस क्र. २१ एकत्रितसह सदर शेअर प्रमाणपत्र क्र. ३६ सोसायटीमध्ये सामाविष्ट धारक विभिन्न क्र. १९६ ते २०० (दोघांचा समावेश) प्रत्येकी रु. ५०/- चे ५ शेअर्स. मे. प्रविण मेहता आणि मिठी ॲन्ड कं करिता **ठिकाण:** मुंबई दिनांक: ०५.०२.२०२१

दुलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेड

नोंद. कार्यालय : २१/२२, लोहा भवन, पी डी मेल रोड, मुंबई - ४०० ००९. कॉर्पो. कार्या : ५, सुब्बाराव ॲव्हेन्यू, १ला स्ट्रीट, चेन्नई - ६००००६. दूर: ०४४-२८२३०२२२; ईमेल : atul.acura@gmail.com सीआयएनःएल**९९९९**एमएच१९६२पीएलसी०१२५४

सचना

सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात, मंजूर आणि पटलावर घेण्यासाठी शनिवार. १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे कंपनीच्या संकेतस्थळावर www.tulivedevelop ers.com यावर आणि स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर www.bseindia.com यावर वित्तीय कार्ष उपलब्ध अग्रमाम आहेत

टुलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेड करिता सही/-

ठिकाण : चेन्नई अतुल गुप्ता दिनांक : ०४.०२.२०२१ डीआयएन: ०१६०८३२८

caprihans

मीआयएन:एल२९१५०एमएच१९४६ पीएलसी००४८७७ नोंद. कार्यालय: ब्लॉक डी. शिसागर इस्टेट. डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. टेलि : ०२२-२४९७८६६० संकेतस्थळ : cil@caprihansindia.com

ईमेल आयडी : www.caprihansindia.com सूचना

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्यलेशन २९ अन्वये डिसेंबर ३१. २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेऊन आणि मंजूर करण्यासार्ठ बुधवार, दिनांक १० फेब्रुवारी, २०२१ रोजी घेण्यात सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.capri-

hansindia.com आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ

कॅप्रिहन्स इंडिया लि. करित सही/ प्रीतम पॉल

स्थळ : मुंबई सीएफओ आणि **कंपनी सचि**व दिनांक : ४ फेब्रुवारी, २०२१



MAHALAXMI SEAMLESS LIMITED

मंडळाच्या सभेची सुचना गद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक

०१५ च्या रेयुलेशन ४७(१)अनुसार कंपनीच्या मंडळाची सभा ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्थवर्षाकरिता अलेखापां इतीय निष्कर्ष इतर बार्बीसह विचारात व मंजूर करण्यासाठी गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२० रोजी दु. ०४.०० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यां

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंदणी. आणि प्रशासकीय कार्यालय ५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८

मागणी सूचना

दी मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील तपशिलानुसार सदर सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेची मागणी करण्यासाठी खालील नमूद कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनामध्ये मागणी सूचना जारी केलेली आहे. सूचनेचे सदर प्रकाशन हे खालील कर्जदार आणि हमीदारांच्या माहितीसाठी करण्यात येत आहे.

બ.	कजदार/हमादाराच नाव	मागणा सूचना	स्थावर ।मळकताच वणन
क्र.		तारीख आणि	आणि तारण मत्तेचे मालक
		थकबाकी रक्कम	
۶.	श्री. मनोज गणपत कदम	३०/०१/२०२१	सौ. मनाली मनोज कदम
٦.	सौ. मनाली मनोज कदम	आणि	फ्लॅट क्र. डी/१०२, १ला
٤.	-कर्जदार	₹.	मजला, सुरेश कॉम्प्लेक्स,
٦.	श्री. प्रमोद रामाकांत	१२,७०,५५५.००	सीटीएस-२३७० ते २३७७,
₹.	मोराजकर	(३०/११/२०२०	अजाडे गोलवली, जीमखाना
	श्री. अंकित हरिनारायण	रोजीस)	रोड, हनुमान रोड जवळ,
	सानिल		सागार्ली, डोंबिवली (पू.), ता.
	श्री. आकाश रामधन सुरवडे		कल्याण, जि. ठाणे-४२१
	-हमीदार		२०३.

कर्जदार/हमीदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, जर कर्जदार/हमीदारांनी सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत वरील नमूद रक्कम चुकती केली नाही तर बँकेचे प्राधिकृत अधिकारी सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये वरील नमूद गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि त्यानंतर लिलाव करतील.

कर्जदार/हमीदार यांना बँकेची लेखी पूर्व सहमती प्राप्त केल्याशिवाय वरील नमूद तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये प्रतिबंध सुद्धा करण्यात येत आहे. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) च्या सूचनेनुसार ही जाहीर सूचना आहे.

कर्जदार/हमीदार यांना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये मूळ सूचना प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

दिनांक : ०४.०२.२०२१ ठिकाण : मुंबई

सही / प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०३ फेब्रुवारी, २०२१

अटलांटा लिमिटेड

सूचना

सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन २९ (१) (ए) सहवाचता ४७ (१)(ए) ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही डिसेंबर ३१, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, फेब्रुवारी १२, २०२१ रोजी योजीली आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.atlantalimited.in आणि स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com यावर उपलब्ध आहे.

सही/-दिनांक : ०४.०२.२०२१ नारायण जोशी ठिकाण : मुंबई

अटलांटा लिमिटेड करिता

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखाली लिखित परिशिष्टात अधिक सविस्तरपण वर्णन केलेली (**''सदर मिळकत''**) मिळकतीच्या संबंधित श्री. ऑड्री राल्फ जोसेफ रॉड्रीक्स उर्फ श्री. ऑड्री रॉड्रीक्स फेरेर यांचे नामाधिकार तपासत आहे.

श्री. ऑड्डी राल्फ जोसेफ रॉड्डीक्स उर्फ श्री. ऑड्डी रॉड्डीक्स फेरेर हे सदर मिळकतीचे मालक आणि चांगले तसेच पुरक हक्कदार आणि भोगवटादार व १/३ अविभाजित शेअर, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधांचे ताबेकरू आहेत. आमचे अशील श्री. ऑडी राल्फ जोसेफ रॉडीक्स उर्फ श्री. ऑडी रॉडीक्स फेरेर यांच्याशी सदर मिळकतीमधील त्यांचे १/३ अविभाजित शेअर, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध खरेदी आणि संपादन

करण्यासाठी वाटाघाटी करीत आहेत. कोणत्याही आणि सर्व व्यक्तींना/हक्कदारांना कोणत्याही बँके चा समावेश आणि/किंव वित्तीय संस्थाना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागा संबंधित कोणताही शेअर. हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी इ. असल्यास, विकी. हस्तांतर, अदलाबदल, भाड्याने देणे. भाडेपट्टा, पोट-पट्टा, परवाना, लिव्ह ॲण्ड लायसन्स, काळजीवाह, कुळवहिवाट, पोट-कळवहिवाट अभिहस्तांकन, सोडणे, त्यांग, गहाण. वारसा, मृत्यूपत्रीत देणगी, उत्तराधिकार, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, देखभाल, सुविधाधिकार, विश्वस्त, मुनीमेंट, भोगवटा, ताबा, कुटुंब व्यवस्था/तडजोड, लिटीगेशन किंवा कोणतेही इतर पद्धती मार्गे कोणतेही वाटप, करारपत्र, विलेख, दस्तावेज, लिखित अभिहस्तांकन विलेख, मयत, कायद्याचे कोणत्याही कोर्टाचे आदेश किंवा हुकूम, कंत्राट, करारपत्र, विकासहक्क, संयुक्त विकास हक्क, भागीदार, एफएसआय चा वापर किंवा टीडीआर, प्रोजेक्ट मॅनेजर, डेव्हलपमेंट मॅनेजर किंवा भार किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात पुराव्यांच्या दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांना खाली नमद पत्ता येथे जाहीर सचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, असे दावे न मिळाल्यास असे दावे अस्तित्वात नसल्याचे किंवा सोडून दिल्याचे

संदर्भ क्रमांक ई०१८३ उदाहरण म्हणून पंबोधित करावे पहिले परिशिष्ट

किंवा त्यागल्याचे गृहीत धरले जाईल. असे

सर्व दावे जाहीर संचनेला प्रतिसाद म्हणन

(सदर मिळकतीचे वर्णन) मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील वान्द्रा, मुंबई येथे त्यावरील स्थित असलेल्या आणि वसलेल्या तळमजला अधिक त्यावरील २ मजल्यांच्य 'मॅरीएट्टा'' म्हणन ज्ञात संरचनेसह मोजमापित ७०६.५ चौरस मीटर्स आणि अंदाजे असलेल्या सीटीएस क्र. एफ/१०४८ शी संबंधित वान्द्राच्या शहर नियोजन योजना V च्या अंतिम प्लॉट क्र. ४७ घारक जमिनीचे

ते सर्व भाग आणि विभाग. दिनांक ५ फेब्रुवारी, २०२१

साजीत सुवर्णा डीएसके लिगल वकील आणि कायदेपंडित १२०३, वन इंडिया बुल्स सेंटर टॉवर २, मजला १२बी, ८४१, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई-४०० ०१३.

युटीक इंटरप्राईझेस लिमिटेड

(पूर्वी ॲपल फायनान्स लिमिटेड) नोंदणी. कार्या.: ८ अपीजय हाऊस, १३० मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०० ०२३. (सीआयएन:

न५२१००एमएच१९८५पीएलसी०३७७६७ दूर. क्र. : ९१+२२-२२८८ ६१०० फॅक्स: ९१+२२-२२८८ ६१०६

सूचना

info@utique.in / www.utique.in

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९(१)(ए) सहवाचता विनियमन ४७ अनुसार याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि. ३१ डिसेंब २०२० रोजी संपलेल्या तिमाही, नऊमाहीकरिता कंपनीच्या अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष अहवालांवर विचारविनीमय आणि मान्यता देण्याकरिता इतर बाबींसह युटीक इंटरप्राईझेस लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येत आहे.

सदर सूचनेची माहिती कंपनीची वेबसाईट www.utique.in वर व बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

युटीक इंटरप्राईझेस लिमिटेडकरिता पी.बी.देशपांडे अनुपालन अधिकारी

दिनांक: ०५.०२.२०२१ ठिकाण : मुंबई

RIDHI SYNTHETICS LIMITED Regd Office: 11-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel.: 022 - 6115 5200 / 5300 • Fax: 022 - 2287 5197 CIN: L51900MH1981PLC025265

NOTICE

Notice is hereby given that, a meeting of the Board of Directors of the Company wi∎ be held on Saturday, 13th February, 2021 in Mumbai to consider, inter alia, Unaudited Financial Results for the quarter ended 31st December, 2020. For Ridhi Synthetics Limited

पटेल इंजिनिअरिंग लि. नोंद. कार्या : पटेल इस्टेट रोड, जोगेश्वरी (प.), मुंबई-४०० १०२ द.क. +९१ २२ २६७६७५००/फॅक्स : + ९१ २२ २६७८२४५५ ई-मेल : investors@pateleng.com वेबसाईट : www.pateleng.com सीआयएन:एल९९९९एमएच१९४९पीएलसी००७०३९

सूचना

सेबी (एलओआरडी) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित (अलिप्त आणि एकत्रित) वित्तीय निष्कर्ष इतर बार्बीसह विचारात आणि मंजूर करण्याकरिता शुक्रवार, फेब्रुवारी १२, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे

सदर सुचना कंपनीची वेबसाईट www.pateleng.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सीमाबद्ध आहेत ते स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com (स्क्रिप्ट कोड : ५३११२०) आणि www.nseindia.com.com (ट्रेडिंग सिम्बॉल : पीएटीईएलईएनजी) पटेल इंजिनिअरिंग लि. करिता सही/-शोभा शेट्टी

फेब्रुवारी ०४, २०२१ कंपनी सचि

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Folio No. 17117, Share Certificate No. 272 for 1500 hare bearing Distinctive No. from 520001 to 21500, Shares of F.V. Re.1/- in the name of the St. 1800 of th Mr. Satinder Singh in the book of M/s Vinat Organics Limited, has been lost/misplaced and the advertiser has applied to the Company for sissue of duplicate share certificate in lied thereof, Any person who found the same or ge unereor. Any person who tound ne same or gran any information in respect of the above said share, should report the same with the Company's Registrar and Transfer Agent Link Intime India Pvt. Ltd. at C-101, 247 Park, Lbs Marg, Vikhroli (West), Mumbai-400083 within 15 days from the date of notice falling which the Company will proceed to issu duplicate share certificate in respect of the said

Satinder Singh (Share Holder) R/o 93,T.F. AGCR Enclave,Delhi Mobile No.9810713343

(रु. लाखात, इपीएस वगळन)

₹ in Lacs

Aptech 💸

सीआयएन नं.: एल ७२९०० एमएच २००० पीएलसी १२३८४१ नोंदणी कार्यालय: ॲपटेक हाऊस, ए-६५, एम. आय. डी. सी., मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. संपर्क क्र. : ०२२-६८२८२३००, फॅक्स क्र. : ०२२-६८२८२३९९,

 $$\hat{\xi}$-मेल : info@aptech.ac.in वेबसाईट : www.aptech-worldwide.com$ ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

तपशिल	संपलेली तिमाही डिसें २०	संपलेली तिमाही सप्टें, २०	संपलेली तिमाही डिसें., १९	संपलेले नऊ महिने डिसें., २०	संपलेले नऊ महिने डिसें १९	संपलेले वर्ष ३१ मार्च, २०
4444	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३,६१७.८२	३,४२१.५५	५,३८४.२४	८,५२६.१६	१७,६९२.०१	२१,६८२.३२
करपश्चात सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	७२३.४६	१८४.४८	६७२.२०	२५४.४८	२,०७८.२२	१,३५०.६१
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी पश्चात)	७२३.४६	१८४.४८	६७२.२०	२५४.४८	२,०७८.२२	१,३५०.६१
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न(कालावधीकरिता नफा/(तोटा) करपश्चात)आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	७३१.७६	१००.१०	६७२.५५	१६६.५७	२,०३१.०६	१,१७९.४०
समभाग भांडवल	४,०५८.५५	४,०२८.८४	३,९८९.३६	४,०५८.५५	३,९८९.३६	४,०२५.४६
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)			-		-	२१,९१२.५५
प्रती समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबी पूर्व) (प्रत्येकी रु. १०/– च्या)						
मुलभूत :	१.७९	०.४६	१.६८	٥.६३	4.28	३.३८
सौम्यिकृत :	१.७६	0.84	१.६४	0.52	५.०६	३.३१

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील

एक उतारा आहे. तिमाही निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईट म्हणजेच https://www.bseindia.com / आणि https://www.nseindia.com/ वर उपलब्ध आहे. अलिप्त तत्त्वावर ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता ॲपटेक लिमिटेडने (ए) रु. २२५१.१८ लाख उत्पन्न (बी) रु. १९७.८३ लाखाचा करपूर्व नफा/(तोटा) (सी) रु. १३४.१३ लाख

करपश्चात नफा/(तोटा) नोंदविला आहे. ॲपटेक लिमिटेड साठी अनिल पंत डीआयएन:०७५६५६३१ दिनांक: ४ फेब्रुवारी, २०२१ ठिकाण: मुंबई. व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ



WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604 Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2020

STANDALONE CONSOLIDATED 3 months responding Year to date Year to date Previous 3 months Preceding orresponding Year to date Year to date Previous Preceding No. 3 months months in figures for previous 3 months in figures for current figures for ∖ccounting ∕ear ended **Particulars** figures for 3 months 31.12.2020 31.12.2020 ended on 30.09.2020 ended on 30.09.2020 on 31.03.2020 on 31<u>.03.</u>2020 on 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 on 31.12.2019 Un-Audited Un-Audited Un-Audited Un-Audited Jn-Audited Un-Audite Un-Audit In-Audited 29,463.86 Total income from operations 8,399.35 6,007.99 6,133.21 17,205.00 20,107.39 25,582.97 9,138.28 7,142.33 7,689.22 19,254.49 23,281.72 Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax) (893.21)633.72 27.95 (282.82)(128.25)(55.55)(1,258.50)538.83 65.90 (56.82)(415.28) (92.97)Net Profit / (Loss) for the period (3,203.73) 633.72 (277.86)(128.25)(314.97)(3,828.44) (56.82)(415.28)(92.97)27.95 538.83 65.90 before tax (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) 691.20 92.97 (210.18)63.80 1,513.01 (1,376.66) 596.31 130.92 10.86 (223.23) 1,735.01 (751.95) Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)} 683.57 115.18 (191.09) 65.29 1.499.30 (1,375.06)496.90 115.52 (35.77)(385.40)1.657.40 (888.85) 6. Equity Share Capital 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 Other Equity 25,639.78 26,191.17 Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations) (1.16) (1.16) Basic 1.06 0.14 (0.32) 0.10 2.33 (2.12) 0.92 0.20 0.02 (0.34)Diluted 0.14 0.10 2.33 0.92 2.67 1.06 (0.32)(2.12)0.02 (0.34)

Place: Ahmedabad

Date: February 4, 2021

The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on February 04, 2021. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016.

(Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Āmendment) Rules, 2016.

The pandemic and the lockdown imposed to flatten the curve of infection spread have caused an unprecedented and a massive impact on the entire economy and business operations. The company's operations have been adversely impacted in 0.1 2020-2.1. But from Q2, operations have been adversely impacted in 0.1 2020-2.1. But from Q2, operations have been adversely impacted in 0.1 2020-2.1. But from Q2, operations have been adversely impacted in 0.1 2020-2.1. But from Q2, operations have been the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 on the carrying amounts of property, plant and equipment, Investments, Inventories, receivables and other current assets. The Company on the basis of internal assessment believes that there is no impact on its ability to continue as a going concern and meeting its liabilities as and when they fall due.

The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 10%, for which exercise period will be over on August 11, 2021.

Out of Total amount of Rs. 284.79 lakhs of Share Option Outstanding account (for both types of ESOPs), an amount of Rs. 162.95 lakhs (pertaining to 25% discounted ESOPs) has been transferred to General Reserve, to the extent of ESOPs Options lapsed on account of not exercised by the employees. The balance amount of Rs. 121.84 Lakhs in the Share Option Outstanding account is pertaining to 7,50,000 ESOPs Options, which were granted at discount of 10%, for which exercise period will be over on August 11, 2021.

a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. The company had secured its exposure by creating equitable mortgage, however interest amounting to Rs.1031.27 lakhs for the year ended March 2020 is overdue till date. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Accordingly, the Expected credit loss allowance of Rs.1856.62 lakhs against the said inter corporate loan and interest receivable thereon had been provided in the year ended March 31, 2020.

had been provided in the year-ended wharch 31, 2020.

b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said inter-corporate loan (net of provision) for the quarter ended December 31, 2020 amounting to Rs. 592.91 Lakhs.

a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercial negotiation with respect to fulfillment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020.

b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgment and did not accrue interest income for the quarter ended December 31, 2020 amounting to Rs. 105.86 Lakhs & for nine month ending December 31, 2020 to Rs. 316.44 Lakhs.

The above is an extract of the detailed formst of Quarted/Weight Property Sequitations. 2015

The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company www.windsormachines.com.

By Order of the Boar T. S. Rajar Executive Director & CEO (DIN: 05217297)

(रु. लाखात)



GENESYS

जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: ७३ ए, एसडीएफ-III, सिप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९६. वेबसाईट : www.igenesys.com। ई-मेल : investors@igenesys.com

				९१९७ । दूर. क्र. ०					
३१ डिसेंबर, २०२० रो	जि संपलेल्या	। तिमाही आ	णि नऊ महिन	न्यांसाठी अले	खापरिक <u>्षि</u> तः	अलिप्त आणि	। एकत्रित वित्ती	य निष्कर्षांचा	उतारा

अ.	तपशिल			अति	नप्त			एकत्रित					
क्र.		संपलेली तिमाही			संपलेला कालावधी संपलेले वर्ष				संपलेली तिमाही		संपलेला	संपलेले वर्ष	
		३१-डिसें२०	३०-सप्टें२०	३१-डिसें१९	३१-डिसें२०	३१-डिसें१९	३१-मार्च-२०	३१-डिसें२०	३०-सप्टें२०	३१-डिसें१९	३१-डिसें२०	३१-डिसें१९	३१-मार्च-२०
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निब्बळ)	२,३१८.८९	२,१५३.९६	२,८०३.१८	४,८३३.४०	९,२६८.१३	११,१७८.०९	२,३१८.८९	२,१५३.९६	२,८०३.१८	४,८३३.४०	९,२६८.१३	११,१७८.०९
2	सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	४०६.५०	६०४.४५	६७.७३	(१,६००.५९)	१,००२.७४	३९९.४७	१४१.४०	२७९.६१	(१९६.०८)	(२,४५१.५९)	२०५.९४	(६६२.५८)
w	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	४०६.५०	६०४.४५	६७.७३	(१,६००.५९)	१,००२.७४	३९९.४७	१४१.४०	२७९.६१	(१९६.०८)	(२,४५१.५९)	२०५.९४	(६६२.५८)
8	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	४१४.६५	६०३.५७	१९५.२४	(१,६२९.३७)	१,१६४.७५	५५३.३३	१४९.५५	२७८.७०	(६८.५७)	(₹४.०১४,۶)	३६८.१०	(५०८.५५)
ч	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर आणि सहयोगींच्या तोट्याच्या हिश्श्यानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	४१४.६५	६०३.५७	१९५.२४	(१,६२९.३७)	१,१६४.७५	५५३.३३	१४९.५५	२७८.७०	(६८.५७)	(२,४८०.४३)	३६८.१०	(५०८.५५)
ε	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	३.६८	७.३६	(१८.५१)	११.०४	(५५.५४)	(88.88)	(३३४.२६)	828.66	(१८.५१)	२७६.४३	(५५.५४)	(88.88)
૭	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	४१८.३३	६१०.९३	१७६.७३	(१.६१८.३३)	१,१०९.२१	५१९.८९	(१८४.७१)	७०३.५८	(८७.०८)	(२.२०४.००)	३१२.५६	(५४१.९९)
۷	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न पुढील बाबतीत हिशोबात धरायचे												
	अ-नियंत्रक व्याज	_	-	_	_	_	-	(३१९.४०)	(३७.७२)	(१७५.५७)	(४६४.६५)	(५२१.७१)	(६९७.६७)
	कंपनीचे समभाग धारक	४१८.३३	६१०.९३	१७६.७३	(१.६१८.३३)	१.१०९.२१	५१९.८९	१३४.६९	७४१.३०	28.33	(१.७३९.३५)	८३४.२७	१५५.६८
٩	वर्षासाठी निव्वळ नफा/(तोटा) पुढील बाबतीत हिशोबात धरायचे												
	अ. नियंत्रक व्याज	_	-	-	-	-	-	(१८२.०९)	(२०७.३६)	(१७५.५७)	(५७२.४८)	(५२१.७१)	(६९७.६७)
	कंपनीचे समभाग धारक	४१८.३३	६१०.९३	१७६.७३	(१,६१८.३३)	१,१०९.२१	५१९.८९	३३१.६४	४८६.०६	१०७.००	(१,९०७.९५)	८८९.८१	१८९.१२
१०	1,1,2	१,५६१.२९	१,५५७.१९	१,५५७.०१	१,५६१.२९	१,५५७.०१	१,५५७.१९	१,५६१.२९	१,५५७.१९	१,५५७.०१	१,५६१.२९	१,५५७.०१	१,५५७.१९
११	इतर इक्विटी	-	-	-	-	-	२८,०००.१७	-	-	-	-	-	१९,७३३.५०
१२	प्रतिभाग प्राप्ती (भारित सरासरी) (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनांसाठी)												
	मूलभूत ईपीएस (अवार्षिक)	१.३३	8.98	۶۶.٥	(५.२३)	₹.७४	१.७७	१.०६	१.५६	0.38	(६.१२)	२.८६	०.६१
	सौम्यिकृत ईपीएस (अवार्षिक)	१.३३	१.९३	0.58	(५.२३)	३.७२	१.७६	१.०६	१.५५	٥.३४	(६.१२)	7.८४	0.50

१. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीकडून पनर्विलोकित करण्यात आले. ३ फेबबारी, २०२१ रोजी झालेल्या वैठकीत संचालक मंडळाने ते व त्याच्या प्रकाशन मसद्यास मंजरी दिली . वरील महिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स, २०१४ च्या

ा स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंजेस (www.nseindia.com) व कंपनीची वेबसाईट (www.igenesys.com) वर उपलब्ध आहेत

जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड साठी सही/-सजिद मलिक

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्र.: ००४००३६६

Name of listed entity

Amount (Rs. in lakhs)

OLYMPIA INDUSTRIES LIMITED CIN: L52100MH1987PLC045248.

Regd. Office: C-205, Synthofine Industria Estate, Behind Virwani Industrial Estate Goregaon (E), Mumbai- 400063. Ph. No. 022-42138333 Email: info@olympiaindustriesltd.com Website: www.olympiaindustriesltd.com

NOTICE

Notice is hereby given that Pursuant to Regulation 29 and 33 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday 13th February, 2021 at the registered office of the company to inter-alia consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the guarter ended on 31st December, 2020. The said notice may be accessed on the Company's website at www.olympiaindustriesltd.com and may also be accessed on the stock exchange

By Order of the Board For Olympia Industries Limited Company Secretary & Compliance office

Place: Mumbai Date: 04th February, 2021

website www.bseindia.com

- Important Request to Shareholders: 1. Register/update their E-mail ID with Company, DP and R&TAgent.
- 2. Dematerialize your shares from physical, incase not yet done. 3. Update your latest Communication address, PAN Card and Bank Details
- investor-relations/important-notice.pdf . Contact the R&T Agent if new shares are not received in lieu of old shares.

with R&TAgent. For more details visit http://olympiaindustriesltd.com/img/



Department: Chief Engineer (Mechanical & Electrical)

e-Tender Notice

<u>e-Tender Notice</u>								
Tender Document No.	Bid No. 7100200721							
Name of Organization	Municipal Corporation of Greater Mumbai							
Subject	S.I.T.C. of Horizontal Split Case Pumo Set with Panel, Accessories & allied works at Narayan Pujari Nagar in G/South ward.							
Cost of Tender	Rs. 2,300/- + 5.0% GST							
Cost of E-Tender (Estimated Cost)	Rs. 25,47,737/-							
Bid Security Deposit/EMD	Rs. 26,000/-							
Date of issue and sale of tender	05.02.2021 from 11.00 Hrs.							
Last date & time for sale of tender Receipt of Bid Security Deposit	11.02.2021 upto 13.00 Hrs.							
Submission of Packet A, B & Packet C (Online)	11.02.2021 upto 16.00 Hrs.							
Opening of Packet A	12.02.2021 after 16.01 Hrs.							
Opening of Packet B	12.02.2021 after 16.02 Hrs.							
Opening of Packet C	16.02.2021 after 13.00 Hrs.							
Address for communication	Office of the :- E. E. Mech (E.I.) Maint., MCGM Municipal Workshop, R. S. Nimkar Marg, Byculla, Mumbai-400 008							
Venue for opening of bid	Online in E. E. Mech (E.I.) Maint's office.							
This tought document is uset to								

This tender document is not transferable.

The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason there-

PRO/1519/ADV/2020-21

(Shri S. B. Bharti) E.È.Mech(E.I.)Maint

Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment

IndoStar Capital Finance Limited

Regd. Office: One World Centre, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Compound, S B Marg, Mumbai - 400013, India Tel: +91 22 43157000 Fax: +91 22 43157010 CIN: L65100MH2009PLC268160 Website: www.indostarcapital.com E-mail: investor.relations@indostarcapital.con

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2020**

(INR in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31 December 2020	Nine Months ended 31 December 2020	Quarter ended 31 December 2019
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Revenue from operations (including other income)	33,514	100,807	38,160
2	Profit before tax	3,068	12,662	27
3	Profit after tax	2,415	10,296	24
4	Total comprehensive Income (Comprising profit after tax for the period and other comprehensive income after tax)	2,416	10,278	16
5	Paid up equity share capital (Face value of INR 10/- each)	12,346	12,346	9,227
6	Earnings per share (* not annualised)			
	Basic (INR)	*1.88	*8.81	*0.02
	Diluted (INR)	*1.68	*8.13	*0.02

a. The above is an extract of detailed format of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2020, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated 5 July 2016. The full format of the unaudited standalone financial results and unaudited consolidated financial results are available on the website of the Company at www.indostarcapital.com and on the websites of the BSE Ltd. at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com.

The key information of the unaudited standalone financial results of the Company are given below:

(INR in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31 December 2020 Unaudited	Nine Months ended 31 December 2020 Unaudited	Quarter ended 31 December 2019 Unaudited	
1	Revenue from operations (including other income)	28,508	92,603	36,854	
2	Profit / (loss) before tax	(442)	8,181	(99)	
3	Profit / (loss) after tax	(75)	7,026	(74)	
4	Total comprehensive Income	(75)	7,008	(84)	

- b. The extent to which the COVID-19 pandemic will further impact the Group's results and carrying value of assets (including goodwill) will depend on future developments, which are uncertain. The Group's impairment loss allowance estimates are subject to a number of management judgments and estimates, which could undergo changes over the entire duration of the pandemic. Given the uncertainty over the potential macro-economic condition and related judicial decisions on matters arising from the regulatory guidelines, the impact of the COVID pandemic on the financial performance may be different from that estimated as at the date of approval of these financia results. Such changes will be prospectively recognized. The Group continues to closely monitor any anticipated material changes to future economic conditions.
- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved at the meeting of the Board of Directors held on 4 February 2021. The unaudited financial results have been subjected to limited review by the Statutory

For and on behalf of the Board of Directors of IndoStar Capital Finance Limited

R. Sridhar Place : Mumbai Executive Vice-Chairman & CEO Date: 4 February 2021 DIN: 00136697

PRATAAP SNACKS LIMITED

Registered Office: Khasra No. 378/2, Nemawar Road, Near Makrand House, Palda, Indore 452 020 (M.P.), India

STATEMENT OF DEVIATION / VARIATION IN UTILISATION OF FUNDS RAISED

Prataan Snacks Limited

Name of listed entity	Prataap Snacks Limited
Mode of Fund Raising	Public Issue
Date of Raising Funds	5 th October, 2017
Amount Raised (Net of issue expenses)	Rs. 18,747.89 lakhs
Report filed for Quarter ended	31st December, 2020
Monitoring Agency	Applicable
Monitoring Agency Name, if applicable	HDFC Bank Limited
Is there a Deviation/Variation in use of funds raised	Yes
If yes, whether the same is pursuant to change in terms of	Yes
a contract or objects, which was approved by the shareholders	
If Yes, Date of shareholder Approval	28 th September, 2018
Explanation for the Deviation / Variation	The shareholders approved the use of amount earmarked for expansion of Chips facility and Construction of related building at Indore plant which was forming part of Funding capital expenditure requirements in the below table, for acquisition of Avadh Snacks Private Limited.
	Explanation for the Deviation / Variation as per explanatory statement of the Notice of the Annual General Meeting of the Company held on 28" September, 2018:
	The Company has entered into agreement with the three job workers for manufacturing of Potato Chips located at Kolkata, Bengaluru and Ahmedabad post filling of the prospectus. These decentralized manufacturing facilities will help our Company to respond the demand in faster way by optimizing the logistics cost and hence our Company does not require to expand the potato chips manufacturing facility at Indore. Further as the expansion plan of potato chips facility at Indore is being dropped, the related building is also not required to be constructed. Gujarat is one of the biggest salty snacks market in India therefore, this is one of the most important markets where our Company would like to build a presence. Avadh Snacks Private Limited has started manufacturing and selling of branded packaged snacks under brand name "Avadh" in 2010 and today has a well-diversified and strong product portfolio for namkeens like bhujia, chevda, fafda, gathiya, etc. and extruded pellets like wheels, cups, pasta, etc. with strong presence in the state of Gujarat and now expanding to Maharashtra and Rajasthan. The product bouquet of our Company and Avadh are complementary and will create a balanced portfolio with a mix of regional and national flavours & variants across categories. The acquisition will also lead to a significant synergy in distribution across Gujarat and neighbouring market.
	Post variation, the amount to be utilised for the objects for which the Prospectus was issued will not be less then seventy five percent of the amount raised.
Comments of the Audit Committee after review	The Audit Committee reviewed the Statement of Deviation/Variation in utilisation of funds raised through Initial Public Offer (IPO) for the quarter ended 31st December, 2020, as placed before its Meeting held on 4th February, 2021 and noted that aforesaid Statement stating deviation of Rs. 3952.00 lakhs in the utilisation of IPO proceeds for the objects as stated in the Prospectus and the actual utilisation is as per the approval of the shareholders granted by way of special resolution passed in the Annual General Meeting of the Company held on 28th September, 2018.
Comments of the auditors, if any	Nil

Objects for which funds have been raised and where there has been a deviation, in the following table

·				,		/ intoditt (113. in takin
Original Object	Modified object, if any	Original Allocation	Modified Allocation, if any	Funds Utilised (as on 31ª December, 2020)	Amount of Deviation/Variation for the quarter according to applicable object	Remaks, if any
Repayment/pre-payment in full or part of certain loans availed by the Company		1,298.20		1,298.20		
Funding capital expenditure requirements inrelation to expansion (including through setting up of a new production line and construction of building) and modernization at certain of our existing manufacturing facilities		6,699.80	2,747.80	1,792.82	-	The Company has dropped the utilisation of funds for the items mentioned below, which were forming part of object" Funding capital expenditure requirements in relation to expansion (including through setting up of a new production line and construction of a building) and modernisation at certain of our existing manufacturing facilities. Sr. Particulars Amount (Rs.in lakhs) A. Chips 1. Expansion through setting up of new production line, packaging line and purchase of related utilities and ancillary equipment/machinery at our manufacturing facility at Indore. B. Building 1. Construction of building 501.00 for storage of raw materials, packaging materials and finished goods at our manufacturing facility at Indore. Total (A+B) 3952.00
-	Acquisition of Avadh Snacks Private Limited		3,952.00	3,952.00		Rs. 3952.00 lakhs was utilised out of Rs. 6699.80 lakhs for acquisition of Avadh Snacks Private Limited during the quarter ended 31 to December, 2018 in the financial year 2018-19 as per the aforesaid approval of shareholders granted by way of special resolution passed in the Annual General Meeting of the Company held on 28th September, 2018.
Investment in subsidiary, Pure N Sure, for repayment/pre-payment of certain borrowings		2,937.00		2,937.00		
availed by our subsidiary						
availed by our subsidiary Marketing and brand building activities		4,000.00		3,665.56		
availed by our subsidiary		4,000.00 3,812.89		3,665.56 3,812.89		

Deviation or variation could mean:

Deviation in the objects or purposes for which the funds have been raised or

Deviation in the amount of funds actually utilized as against what was originally disclosed or Change in terms of a contract referred to in the fund raising document i.e. prospectus, letter of offer, etc.

Name of Signatory Om Prakash Pandev

Company Secretary & Compliance Officer 04th February, 2021

A TATA ENTERPRISE

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001

Tel: 022-67009090; Email Id: investor.relations@trent-tata.com; Website: www.westside.com; CIN: L24240MH1952PLC008951

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2020

	STANDALONE							CONSOLIDATED						
Particulars	For Quarter Ended			For Nine Months ended		For Year ended	For Quarter Ended			For Nine Months ended		For Year ended		
ratuculais	31st Dec, 2020	30 th Sept, 2020	31 st Dec, 2019	31st Dec, 2020	31st Dec, 2019	31 st March' 2020	31 st Dec, 2020	30 th Sept, 2020	31st Dec, 2019	31st Dec, 2020	31st Dec, 2019	31 st March' 2020		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
Total income from operations	76,796.86	48,849.57	90,793.94	140,567.13	257,229.34	333,435.79	89,595.06	62,257.64	102,768.69	182,157.55	274,993.83	363,540.67		
Net Profit/(Loss) for the period/ year before tax and exceptional item	10,418.88	(7,330.88)	9,460.27	(15,132.94)	23,886.60	24,554.44	8,970.23	(10,185.37)	9,388.71	(24,368.24)	20,164.92	16,498.61		
Net Profit/(Loss) for the period/ year before tax after exceptional item	10,418.88	(7,330.88)	9,460.27	(15,132.94)	23,886.60	24,551.84	8,970.23	(10,286.48)	9,388.71	(24,469.35)	20,164.92	16,498.61		
Net Profit/(Loss) for the period/ year after tax after exceptional item	7,966.30	(4,809.30)	5,574.23	(10,788.94)	15,196.92	15,458.16	6,403.33	(7,856.52)	4,916.57	(19,857.30)	10,276.13	10,597.80		
Other comprehensive Income for the period/ year, net of tax	43.74	38.28	(2.61)	117.22	(118.11)	(254.00)	66.89	43.02	(5.17)	162.75	(147.37)	(598.18)		
Total Comprehensive Income after tax for the period/ year	8,010.04	(4,771.02)	5,571.62	(10,671.72)	15,078.81	15,204.16	6,470.22	(7,813.50)	4,911.40	(19,694.55)	10,128.76	9,999.62		
Paid-up equity share capital (Face Value of ₹1 per Equity	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87		
Share)														
Earning Per Share (of ₹ 1/- each) (not annualised):														
(a) Basic	2.24	(1.35)	1.57	(3.03)	4.41	4.45	2.08	(2.01)	1.52	(4.93)	3.19	3.54		
(b) Diluted	2.24	(1.35)	1.57	(3.03)	4.41	4.45	2.08	(2.01)	1.52	(4.93)	3.19	3.54		

- The above is an extract of the detailed format of quarterly and Nine months results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine months financial results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and nseindia.com) and the Company's website
- The above unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2020 were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on 4th February, 2021.
- The exceptional item in the Consolidated financial results for the nine months ended on 31st December 2020 relates to the provision for impairment of goodwill that arose following acquisition of Commonwealth Developers Limited (a wholly owned subsidiary of the Company W.e.f. 13th August 2020). The exceptional item in the standalone financial results of the year ended on 31st March 2020
- relates to impairment of investment in Trent Global Holdings Limited (a wholly owned subsidiary of the Company). The statutory auditors of the company have carried out limited review of the financial results and have issued an unmodified opinion.

For and on behalf of the Board of Directors

N.N.Tata Chairman

TMC/PRO/ S.W.M/1117/20-21 Dt.04.02.2021

Public Appeal Thane City in the year 2019-2020 was granted ODF++

Thane Municipal Corporation, Thane

PENINSULA LAND LIMITED Regd. Office: 503, 5th Floor, Peninsula Tower-1, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai-400013;

Email: investor@peninsula.co.in; Website: www.peninsula.co.in CIN: L17120MH1871PLC000005 NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of

Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 12, 2021, *inter alia*, to consider, approve and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial

Results for the quarter and period ended December 31, 2020. The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.peninsula.co.in and also on the website of the Stock Exchanges, where the securities of the Company are listed i.e. www.bseindia.com and

For Peninsula Land Limited

Chief Financial Officer

Dinesh Jain

www.nseindia.com

Mumbai February 04, 2021

Phone: +91 22 6622 9300; Fax: +91 22 6622 9302;

certification and for the year 2020-21 shall be applying for Water Plus (Which includes Compliances of ODF+ & ODF++) Thane Municipal Corporation in order to make City of Thane Garbage Free and Open Defecation Free and shall be taking part in order to achieve 7 Star Rating for Garbage Free City and Water Plus (Which includes Compliances of ODF+ & ODF++) for Open Defecation Free. However, Citizens of Thane City Municipal Corporations are requested to submit objections and suggestion in regards to 7-Star status for garbage free city and Water Plus status for Open Defecation Free this can be submitted at TMC Administrative Building, First Floor, Solid Waste Management Department, Thane till 18.02.2021.

Add. Commissioner (02) pls visit our official web-site Thane Municipal Corporation www.thanecity.gov.in

Mumbai

4th February, 2021